

KET/SEC/SE/2020-21

September 01, 2020

BSE LimitedFloor 25, Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai – 400 001**Scrip Code:** 524109**National Stock Exchange India Limited,**Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai-400051**Stock Code:** KABRAEXTRU

Dear Sirs,

Sub: Newspaper Publication regarding Annual General Meeting

In compliance of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the Notice to the Members regarding the 37th Annual General Meeting (AGM) of the Company published in the newspapers, Business Standard (English) and Sakal (Marathi) today, i.e. on September 01, 2020.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours truly,

For **Kabra Extrusiontechnik Limited**

SD/-

Arya K. Chachad

Company Secretary

Encl.: As above**Kabra Extrusiontechnik Ltd.**Fortune Terraces, B wing, 10th Floor, Link Road, Opp. Citi Mall,
Andheri (West), Mumbai - 400 053. Maharashtra, India.**Phone :** +91-22-26734822/23/24/25 • **Fax :** +91-22-2673 5041 • **Email :** sales@kolsitegroup.com**Works 1 :**

Kabra Industrial Estate, Kachigam, Daman - 396210. India

Works 2 :

Survey No. 259/1 to 5, 260/1 to 6, 265/3, Costal Highway, Dunetha, Daman – 396210. India.

Tel. : +91-260-2241 401-3 / 2242 616 • **Fax :** +91-260-2241 965 • **Email :** ket@kolsitegroup.com**CIN -** L28900MH1982PLC028535

Collaboration with

battenfeld-cincinnati 

MADHYA PRADESH POWER GENERATING CO. LIMITED
OFFICE OF THE CHIEF ENGINEER (R&M);
 Shed No 10, RAMPUR MPPGCL, Jabalpur (M.P.), INDIA
 (CIN No-U40109MP2001SGC014882) Email: cepnr@rediffmail.com;
 Ph: +91-761-2939844

EXPRESSION OF INTEREST

MPPGCL invites Expression of Interest from prospective bidders for Tender Specification No. 2020, MPPGC, 103809 for shortlisting the bidders to conduct feasibility study including Residual Life Assessment Study, Condition Assessment etc., and preparation of tender documents for carrying out comprehensive Renovation & Modernization works in 4x210 MW Units at Sanjay Gandhi Thermal Power Station, Birsinghpur (M.P.). Eligibility criteria & bid documents can be viewed & downloaded from the website www.mptenders.gov.in. Any clarification / corrigendum/ Addendum and / or extension of due date, shall be issued on the above website only. Last date for submission of queries for Pre-Bid meeting is 29/09/2020.

Chief Engineer(R&M) MPPGCL, JABALPUR

PUBLIC NOTICE

We, Kotak Mahindra Bank Limited, (KMBL), for our Banking and other related business including setting up Bank Branch, Automated Teller Machine (ATM) desire to take on license, the property for 10 (Ten) years, more particularly described in the schedule hereunder written, from the Owners name herein below.

People at large and all the concerned, private individuals, government/ semi-government institutions / bodies / authorities, if has got any right, title, interest, or share in property herein mentioned or anybody who has objection for the aforesaid transaction are hereby publicly informed to raise their objections in writing with copies of all the supportive documents to the undersigned within 7 (seven) days from publication of this public notice. If the objections are not received by the undersigned in writing along with copies of all supportive documents within 7 (seven) days from publication of this public notice, then it will be construed that the title to the said property are clear and that all such concerned have waived their rights and all such concerned shall be estopped from raising any objections thereafter and that we shall proceed thereafter further for the execution of the Leave and License Agreement or such agreements and all such persons shall be estopped from raising any objections to such transaction hereinafter.

Schedule of the Property

Description of the Property to be taken on License	Owner
a) Shop No.1, on the Ground Floor	1) Mrs. Manali Keval Gudka 2) Mrs. Kallashben Ashwin Gudka, Both residing at Flat No.12, 30, 31, Mahavir Vihar, Gardodia Nagar, Ghatkopar East, Mumbai-400 077.
b) Shop No. 2, on the Ground Floor	1) Mrs. Satpal Kaur Bhambrani 2) Mrs. Jasveen Kaur Bhambrani Both residing at 310, Swastik Chambers, CST Road, Chembur, Mumbai-400071.
c) Shop No.14 & 15, on the Ground Floor	1) Mr. Kallashben Ashwin Gudka 2) Mrs. Manali Keval Gudka Both residing at Flat No.12, 30, 31, Mahavir Vihar, Gardodia Nagar, Ghatkopar East, Mumbai-400 077. 3) Mrs. Satpal Kaur Bhambrani 4) Mrs. Jasveen Kaur Bhambrani Both residing at 310, Swastik Chambers, CST Road, Chembur, Mumbai-400071.
d) Office No.1 & 2/Part, on the First Floor	1) Ms.Keval Ashwin Gudka HUF 2) Ms.Ashwin Devraj Gudka HUF Having its address at Flat No.12, 30, 31, Mahavir Vihar, Gardodia Nagar, Ghatkopar East, Mumbai-400 077.

Shop Nos.1,2,14 & 15 on the Ground Floor are collectively measuring about 1100 Sq.ft. carpet area (approx.) and Office Nos. 1 & 2/Part are collectively measuring about 300 sq.ft. carpet area (approx.) on the first floor of the Building known as Modi Plaza, Old Mumbai Pune Road, Lonavala, 410401 having City Survey No.14/A, Survey No.110/B, situated at Tungarli within the limits of Sub-Registrar Vadgaon Maval of Pune Registration District and within the Ward Tungarli of Lonavala Municipal Council.

Kotak Mahindra Bank Limited,
 Legal Department
 Kotak Infinity, 5th Floor, Building No.21, Infiniti Park, off Western Express Highway, General A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400 097
 Ph. Nos. : +91 22 66055570 / 5548 / 5557 Fax-(022) 67259008

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
BENCH, AT MUMBAI
COMPANY SCHEME PETITION NO. 983 OF 2020
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO. 4149 OF 2019

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

AND

In the matter of Scheme of Amalgamation of Wonder Space Properties Private Limited ("WSPPL" or "the Transferor Company") WITH Godrej Properties Limited ("GPL" or "the Transferee Company") AND their respective Shareholders ("the Scheme" or "this Scheme")

WONDER SPACE PROPERTIES PRIVATE LIMITED, a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered address at Godrej One, 5th Floor, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East) Mumbai - 400 079, Maharashtra, India
 CIN - U70102MH2013PTC242495

..... the **Transferor Company / the Petitioner Company**

NOTICE OF HEARING OF PETITION

A petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of Wonder Space Properties Private Limited ("WSPPL" or "the Transferor Company") WITH Godrej Properties Limited ("GPL" or "the Transferee Company") AND their respective Shareholders ("the Scheme" or "this Scheme") was presented by the Petitioner Company on 11th day of July, 2020 and vide order dated 21st day of August, 2020, the said petition is fixed for hearing before the Mumbai Bench of National Company Law Tribunal (NCLT) on 14th day of September, 2020.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ her name and address, so as to reach the Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 1st day of September, 2020

For Hemant Sethi & Co
 Sd/-
 Advocates for the Petitioner
 1602 Nav Parmanu,
 Behind Anam Cinema, Chembur,
 Mumbai - 400 071

HGS™
 HINDUJA GLOBAL SOLUTIONS
HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED
 CIN: L92199MH1995PLC084610
 Registered Office: Hinduja House, 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. | Ph. No: 022-2496 0707 | Fax: 022-2497 4208
 E-mail id: investor.relations@teamhgs.com | Website: www.teamhgs.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held **Saturday, September 5, 2020, inter-alia**, to consider and approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended on June 30, 2020 and to consider declaration of interim dividend for the financial year 2020-21.

This intimation is available on the Company's website at www.teamhgs.com and on the website of the Stock Exchanges: BSE Limited, at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited, at www.nseindia.com, where Equity Shares of the Company are listed.

For Hinduja Global Solutions Limited

S. Mahadevan
 EVP-Legal, Compliance & Company Secretary

Place: Bengaluru
 Date : August 30, 2020

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
BENCH, AT MUMBAI
COMPANY SCHEME PETITION NO. 983 OF 2020
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO. 4149 OF 2019

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

AND

In the matter of Scheme of Amalgamation of Wonder Space Properties Private Limited ("WSPPL" or "the Transferor Company") WITH Godrej Properties Limited ("GPL" or "the Transferee Company") AND their respective Shareholders ("the Scheme" or "this Scheme")

GODREJ PROPERTIES LIMITED, a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered address at Godrej One, 5th Floor, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East) Mumbai - 400 079, Maharashtra, India
 CIN - L74120MH1985PLC035308

..... the **Transferee Company / the Petitioner Company**

NOTICE OF HEARING OF PETITION

A petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of Wonder Space Properties Private Limited ("WSPPL" or "the Transferor Company") WITH Godrej Properties Limited ("GPL" or "the Transferee Company") AND their respective Shareholders ("the Scheme" or "this Scheme") was presented by the Petitioner Company on 11th day of July, 2020 and vide order dated 21st day of August, 2020, the said petition is fixed for hearing before the Mumbai Bench of National Company Law Tribunal (NCLT) on 14th day of September, 2020.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ her name and address, so as to reach the Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 1st day of September, 2020

For Hemant Sethi & Co
 Sd/-
 Advocates for the Petitioner
 1602 Nav Parmanu,
 Behind Anam Cinema, Chembur,
 Mumbai - 400 071

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX - IV A) (Rule 8(6))

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of **IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL)** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the possession, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" BASIS particulars of which are given below:-

Borrower(s)/Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Date of Physical Possession	Description of the Immovable property	Reserve Price (Rs.)	Earnest Money Deposit (EMD)
1).SANTA SHRUKANT MISHRA 2).ANNPURANA SANAT MISHRA (Prospect No. 769241)	02-Aug-2019 Rs.16,00,881/- (Rupees Sixteen Lakhs Eight Hundred and Eighty One Only)	23-Oct-2019 Total Outstanding as on 31-Aug-2020 Rs. 18,35,833/- (Rupees Eighteen Lakhs Thirty Five Thousand Eight Hundred Thirty Eight Only)	All that piece and parcel of the property bearing Flat No.102 area measuring 500 Sq.Ft. built up area on 1st Floor in wing -D situated in Building No.6 in Sector-07 in project "Dream City" at village Boisar, Taluka & District Palghar, Maharashtra (Area:-500 Sq.ft)	Rs.12,00,000/- (Rupees Twelve Lakh Only)	Twenty Thousand Only

Concerned Branch:- IIFL Home Finance Ltd., Shop No. 5, Ground Floor, Lity Apartment, Parsi Agriary Lane, Tembhi Naka, Chauri, Thane West, Thane - 400 016, Maharashtra-400016. (Authorized officer: **Viral @ 9599697338**)

- Date of inspection of the immovable property is 01-Oct-2020 between 1100 hrs - 1400 hrs
- Last date of submission of sealed offers in the prescribed tender forms along with EMD is 05-Oct-2020 till 5 pm at the branch office address.
- Date of opening of the offers for the Property is 06-Oct-2020 at the above mentioned branch office address at 1100 hrs - 1300 hrs the tender will be opened in the presence of the Authorized Officer.
- Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.
- The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.
- The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given **30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFESI ACT, 2002** to pay the sum mentioned as above before the date of Auction falling which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IIFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.
- The EMD shall be payable through DD in favour of "IIFL Home Finance Limited." (IIFL HFL) payable at GURUGRAM and shall be submitted at the concerned branch/Corporate Office.
- For further queries and the detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form, Tender forms are available at the above branch office or also you can refer www.iifl.com or contact above mentioned authorized officer.
- The immovable property will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary.
- Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.
- Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company.
- For further details, contact Mr. Sanjay Jha @9560908318, Email: sanjay.jha@iifl.com, Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udoy Vihar, Gurugram, Haryana-122015. Place: Mumbai Date: 01-09-2020 Sd/- Authorized Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

MRF LIMITED
 CIN: L25111TN1960PLC004306;
 Regd. Off : 114, Greams Road, Chennai 600 006
 Tel.:044-28292777; Fax: 91-44-28295087
 Email: mrfshare@mrfmail.com
 Website : www.mrfnyres.com

Notice is hereby given that the following share certificate is reported misplaced or lost or stolen and the Shareholder/Claimants thereof have appealed to the Company for issue of duplicate share certificate.

Share Cert. No. 201476 for 25 shares bearing distinctive nos. 3383642-3383666; all inclusive under Ledger Folio No. P04780 in the name of MRS. SHOBHANA ANANT PALKAR (Decd.), MR. MILIND ANANT PALKAR and MRS. TANUJA MILIND PALKAR residing at B-101, SIDDHI TOWERS BHAKTI MANDIR ROAD, RAVI COMPOUND, HARI NIWAS, THANE - 400602.

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificate. Any person (s) who has/have any claim in respect of the above share certificate should lodge such claim in writing to the Company at the address mentioned above within 21 days from the date of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed with the issue of duplicate share certificate.

For MRF LIMITED
 S.D.HANVANTH KUMAR
 Company Secretary
 Place : Thane
 Date : 1/9/2020

Kabra ExtrusionTechnik Limited
 Fortune Terraces, 10th Floor, B Wing, Opp. Citi Mall, Link Road, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India.
 Tel : +91-22-26734822 / 231 Fax No : +91-22-26735041
 Email: ket_sd@kolsitegroup.com | Website: www.kolsite.com
 CIN : L28900MH1982PLC028535

INFORMATION REGARDING 37th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, September 15, 2020 at 11:00 a.m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2019-20, will be sent only electronically to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.kolsite.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during the meeting. The detailed procedure for remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of AGM. The same login credentials may also be used for attending the AGM through VC / OAVM. Members are requested to register / update their email addresses and/or complete bank details for receiving Dividend:

- with their Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialised mode by submitting the requisite documents.
- with the Company / Registrar & Share Transfer Agent, if shares are held in physical mode, by sending a scanned copy of signed request letter at ket_sd@kolsitegroup.com / support@sharexindia.com mentioning member's name and folio number for updating email address and bank details (Bank account number, Bank and Branch Name and address, IFSC, MICR), along with self-attested copy of cancelled cheque leaf for updating their bank details.

For Kabra ExtrusionTechnik Limited
 Arya Chachad
 Company Secretary
 Date: August 21, 2020
 Place: Mumbai

Shrenik LTD
 CIN: L51396GJ2012PLC073061
 Registered Office: 505-508, TEN/11, Beside Mardia Plaza, C.G. Road, Ahmedabad - 380 000, Gujarat.
 Tel.: (079) 26440303 Telefax: (079) 26406810
 Email: cs@shrenik.co.in Website: www.shrenik.co.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 8TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION REGARDING DIVIDEND

Notice is hereby given that the 8th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, September 28, 2020 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM, which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Government of India, Ministry of Corporate Affairs, vide its Circular No. 14/ 2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No.20/2020 dated May 5, 2020 and also SEBI, vide its circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 ("Circulars"), have permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.shrenik.co.in, website of the Stock Exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and the website of CDSL (agency for providing the Remote e-voting facility) i.e. www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and voting facility is provided in the Notice of AGM.

In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company/Depositories and those Members holding shares in Demat mode can get their Email ID registered by contacting their respective Depository Participant or by email to tr@helppdesk@intimetime.com for obtaining Annual Report and login details for e-voting.

Members may note that the Board of Directors has recommended a Final Dividend of Rs. 0.20/- per equity share. The final dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid electronically to Members who have updated their Bank Account details. Dividend Warrants / Demand Drafts will be dispatched to the Registered Address of the Shareholders who have not updated their Bank Account details, after normalization of the postal service. To avoid delay in receiving dividend, Shareholders are requested to update their Bank details with their Depository Participants. The Members may note that the payment of dividend will be subject to deduction of tax at source at applicable rates pursuant to Finance Act 2020. Members may refer the Note section to Notice of AGM for more details.

The 8th AGM Notice will be sent to the Shareholders holding shares as on cut off for the dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in due course.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helppdesk@csindia.com or call 18002025533. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafalal MI Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 400013 or send an email to helppdesk.evoting@csindia.com or call 1800225533.

By Order of the Board
 For Shrenik Limited
 Roshni Shah
 Company Secretary and Compliance Officer
 Place: Ahmedabad
 Date: August 29, 2020

RAJSHREE POLYPACK LIMITED
 Regd. Office: Lodha Supremus Unit No 503-504 5th Floor,
 Road No. 22 Kishan Nagar, Near New Passport Office, Wagle Estate Thane West -400604
 CIN: L25209MH2011PLC233089; Tel No.: +91-22 25818200; Fax: +91-22 25818250
 Website: www.rajshreepolypack.com E-mail: cosec@rajshreepolypack.com

NOTICE OF THE 9TH ANNUAL GENERAL MEETING

The Ninth (9th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, September 28, 2020 at 04.00 p.m. (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice for convening the AGM along with the Annual Report for the financial year 2019-2020 ("Annual Report") will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant ("DP")/Company/Registrar and Share Transfer Agent via Link Intime India Private Limited ("RTA") in accordance with the relevant circulars. Members who have shares in dematerialized form and not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs.

Members can attend and participate in the AGM only through VC / OAVM. The procedure or instructions for joining the AGM through VC/OAVM are stated in the notice.

The detailed procedure or instructions for casting votes through remote e-voting or e-voting during AGM for all Members (including the Members whose e-mail addresses are not registered with DPs/Company/RTA) are stated in the Notice. This advertisement shall also be available on Company's website at www.rajshreepolypack.com and also on Stock Exchange's website at www.nseindia.com.

By Order of Board of Directors
 For Rajshree Polypack Limited
 Sd/-
 Mitali Rajendra Shah
 Company Secretary and Compliance Officer
 Date: September 01, 2020
 Place: Thane

SUNIL HITECH ENGINEERS LIMITED (In Liquidation)
 Liquidator's Address- 416, Crystal Paradise Co-op Soc. Ltd, Dattaji Salvi Marg, Above Pizza Express, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400053; Contact: +91 9137058928; Email: auction.shel@gmail.com

E-AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016
Date and Time of Auction: 25.09.2020 (Friday) at 11:00 A.M. to 1:00 P.M.
(with unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by **SUNIL HITECH ENGINEERS LIMITED (In Liquidation)** forming part of Liquidation Estate under sec 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS BASIS".

The Sale will be done by undersigned through e-auction service provider **E-PROCUREMENT TECHNOLOGIES LIMITED - AUCTION TIGER** via website <https://ncltauction.auctiontiger.net>.

Sr No	Particulars	Location	Registration number	Year of Make	Reserve Price	EMD	Incremental Bid Amount
1	BMW 730LD Eminence	Aurangabad	HP-12-H-0157	2015	39,18,500	3,91,850	1,00,000
2	Jaguar XJ3 DL V6	Mumbai	MH-12-HZ-7020	2011	15,81,000	1,58,100	50,000
3	Audi Q5	Mumbai	MH-22-X-0003	2013	12,33,500	1,23,350	40,000
4	BMW 530D Gran Turismo Diesel	Mumbai	CG-04-DZ-0007	2011	9,69,000	96,900	30,000
5	Audi Q7 3.0 TDI V6	Mumbai	MH-23-U-0007	2008	8,45,750	84,575	25,000
6	Mahindra Scorpio S6 Plus	Mumbai	MH-43-AI-9706	2016	5,35,500	53,550	25,000
7	Skoda Superb Elegance	Mumbai	MG-40-KR-2077	2010	3,75,000	37,500	20,000
8	Innova 2.5G	Bulbhoori (Nagpur)	MH-40-KR-3877	2011	3,67,000	36,700	20,000
9	Innova Car- 2.6 G	Nagpur	MH-31-CS-6077	2009	2,71,000	27,100	20,000
10	Wagon R LXI BS IV	Nagpur	MH-43-AF-7022	2011	1,06,500	10,650	10,000

Last date for Inspection : 21st September 2020 (Monday)
Last date of EMD submission : 23rd September 2020 (Wednesday) up to 5:00 PM
Date and time of E-Auction : 25th September 2020 (Friday) at 11:00 A.M. to 1:00 P.M.

Note : The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on <https://ncltauction.auctiontiger.net> and website of Sunil Hitech Engineers Limited <https://sunilhitech.com>

In case of any clarifications, please contact the undersigned at auction.shel@gmail.com

Date: 31st August 2020
 Place: Mumbai
 Sd/-
 Avil Menezes
 As Liquidator of Sunil Hitech Engineers Limited
 vide order dated 25th June 2019
 IP Registration No.IBB/1PA-001/IP-P00017/2016-17/10041
 Address: 416, Crystal Paradise Co-op Soc Ltd,
 Dattaji Salvi Marg, Above Pizza Express ,
 Off Veera Desai Road, Andheri West , Mumbai-400053
 Email: auction.shel@gmail.com

NATH INDUSTRIES LIMITED
 (Formerly known as Rama Pulp and Papers Limited)
 Regd.Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra
 CIN : L21010MH1980PLC022820

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2020

Sr. No.	Particular	(Rs in Lacs)			
		For the quarter ended	Year ended		
		30/06/2020 Unaudited	31/03/2020 Audited	30/06/2019 Unaudited	31/03/2020 Audited
1	Total Income from Operation	3836.58	7630.35	3000.33	30107.12
2	Profit from ordinary activities before Income Tax	(28.83)	621.95	186.30	1873.57
3	Net Profit from ordinary activities after Tax	(28.83)	569.58	161.30	1821.20
4	Net Profit for the Period	(28.83)	569.58	161.30	1821.20
5	Net comprehensive income for the period	249.89	(235.53)	(50.43)	(363.74)
6	Paid up equity share capital (Face value per share Rs. 10/- each)	1900.00	1900.00	1100.00	1900.00
7	Earnings per Share (of Rs.10 Each)				
	(A) Basic & Diluted Earning per Share (in Rs.)	(0.15)	3.00	1.47	9.59
	(B) Basic & Diluted Earning per Share (in Rs.)	(0.15)	3.00	1.47	9.59

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.ramapulp.com).

2. The financial results of the Company for the quarter ended 30th June 2020 were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 31st August 2020. The statutory auditors of the Company have carried out the limited review of the same.

Place: Mumbai
 Date: 31.08.2020
 For Nath Industries Limited
 Akhileshkumar Sharma
 Director

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX - IV A) (Rule 8(6))

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of **IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL)** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the possession, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" BASIS particulars of which are given below:-

Borrower(s)/Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Date of Physical Possession	Description of the Immovable property	Reserve Price (Rs.)	Earnest Money Deposit (EMD)
1)Mr. ROHIT SURENDR PASTI, 2)Mr. Surendra Jawaharlal Pasi 3)Mrs. Chandra Kanti 4)M/s Shri Om Sai Kirana Store (Prospect No. 743474)	02-Aug-2019 Rs.16,00,881/- (Rupees Sixteen Lakhs				

